

**तळोदा प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा हातधुई
व सलसाडी येथे बहुउद्देशिय हॉलच्या
बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत.**

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : शाआशा-२००७/प्र.क्र.८६/का.१७

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : १४ डिसेंबर, २००७

वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.केंद्रिय-२००५/प्र.क्र.९६/का-१७, स दिनांक २३.६.२००६.

२) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक इमा-२००७/प्र.क्र.६७/का-६(२), दिनांक ५.७.२००७.

शासन निर्णय:- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी त्यांचे दिनांक ५.७.२००७ च्या पत्रान्वये तळोदा प्रकल्पातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा, हातधुई आणि शासकीय आश्रमशाळा सलसाडी येथील बहुउद्देशिय हॉलच्या बांधकामासाठी अनुक्रमे रु.१५,०१,८००/- आणि रु.१८,०१,०८८/- इतक्या रकमेची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केली होती. सदर अंदाजपत्रके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आली होती.

२. सदर अंदाजपत्रके संबंधित उपअभियंता यांनी तयार केली आहेत व सक्षम अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा यांनी साक्षात्कृत केली आहेत. अंदाजपत्रक सन २००६-०७ च्या दर सुचीवर आधारीत आहे. अंदाजपत्रकात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. भाववाढीसाठी आता अंदाजपत्रकात १०% रकमेची तरतूद केली आहे.

३. तथापि प्रस्तुत इमारतीचे काम वास्तुशास्त्रज्ञ यांचे कडून मांडणी नकाशा तयार करून घेतल्यानंतरच सुरु करावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आहेत. दुरुस्त्यानंतर अंदाजपत्रकाच्या किंमती आता खालील प्रमाणे आहेत :-

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजित किंमत
१	हातधुई येथे बहुउद्देशिय हॉल बांधणे	रु.१६,३४,०००/-
२	सलसाडी येथे बहुउद्देशिय हॉल बांधणे	रु.१८,६१,२००/-
	एकूण	रु.३४,९५,२००/-


३. त्यानुसार उपरोक्त अटीच्या अधिन राहून रु.३४,९५,२००/- (रुये चौतीस लाख पंच्यात्रव हजार दोनशे फक्त) एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

४. बांधकाम करते वेळी Land use should be seen carefully & should be done in consultation with the Head Master of the school. So that it is properly located in the compound keeping in view all local aspects.

५. सदर शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने आणि शासन निर्णय वित्त विभाग क्र. विपअ-१००१/प्र.क्र.४६/२००१/विनियम, दिनांक ११.७.२००१ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच, अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेवसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक क्रमांक २००७१२१४११५९२१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(ल.रा.गुजर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रती,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक. (सोबत मुळ अंदाजपत्रक)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, तळोदा, जि.नंदुरबार.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा, जि.नंदुरबार.

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.

वित्त विभाग (विनियम), मंत्रालय, मुंबई.

कक्ष अधिकारी (कार्यासन क्र.६ व ७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

मिषडनस्ती, का.१७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.